

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-३
(सीपीटीपी-३) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या सहायक
संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ यांचा
परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
कार्यालयीन आदेश क्रमांक - टिआरएन-२०१९/प्र.क्र.१७/सीपीटीपी-अ
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई
दिनांक-१८/१०/२०२२

वाचा :- १. सा.प्र.वि., शासन निर्णय क्र.टिआरएन-२०१३/प्र.क्र.८४/१३/१८-ब, दि.२०/०१/२०१४
२. सा.प्र.वि., शासन निर्णय क्र.टिआरएन-०४१६/ प्र.क्र.६१/१६/१८-ब, दि.०४/०८/२०१६
३. सा.प्र.वि., शासन निर्णय, क्र. परिवी-२७१५ /प्र.क्र.३०२/ आठ, दि.२९/०२/२०१६
४. सा.प्र.वि., कार्यालयीन आदेश क्र. टिआरएन-२०१७ /प्र.क्र.३१/ सीपीटीपी-अ, दि.४/१२/२०१७

कार्यालयीन आदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०१५ अन्वये सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ या पदावर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांना एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-३ (सीपीटीपी-३) अंतर्गत दिनांक ०४/०८/२०१६ रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात आली होती. सदर परिविक्षाधीन अधिकार्यांसाठी दिनांक ०२/०५/२०१६ ते दिनांक ३०/०४/२०१८ या कालावधीत एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-३ (सीपीटीपी-३) आयोजित करण्यात आला होता. यामधील श्रीमती सुप्रिया गणपत जाधव यांनी परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केला आहे.

२. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दिनांक २९ फेब्रुवारी, २०१६ मधील परिच्छेद १ (३) (ब) नुसार परिविक्षा कालावधीत नैमित्तिक रजेव्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाची रजा उपभोगल्यास उमेदवारांचा परिविक्षा कालावधी रजेच्या कालावधीएवढा वाढविण्यात येतो. त्यानुसार श्रीमती सुप्रिया जाधव यांनी प्रशिक्षण कालावधीत स्तंभ क्र. ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे रजा घेतली असल्याने रजा कालावधीएवढा त्यांचा परिविक्षा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार तो स्तंभ क्र. ७ मध्ये नमूद केलेल्या दिनांकास त्यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्यात येत आहे.

(प्रशिक्षण कालावधी दिनांक ०२/०५/२०१६ ते दिनांक ३०/०४/२०१८)

अ. क्र.	नाव	शिफारस प्रवर्ग	परिविक्षाधीन म्हणून सेवेत नियुक्तीचा दिनांक	परिविक्षा कालावधीत उमेदवाराने उपभोगलेल्या रजा (दिवस)	विभागीय परीक्षा उत्तीर्ण/संधी	परिविक्षा कालावधी समाप्तीचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	श्रीमती सुप्रिया गणपत जाधव	SC- FEMALE	०२/०५/२०१६ (म.पू.)	७२ दिवस	विभागीय परीक्षा उत्तीर्ण-१ ली संधी	१२/०७/२०१८ (म.नं.)

३. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, दि. २९/०२/२०१६ मधील अ.क्र.८ मध्ये नमूद केलेल्या तरतूदीनुसार उपरोक्त श्रीमती सुप्रिया जाधव यांना पहिली वेतनवाढ दिनांक ०४/१२/२०१७ च्या कार्यालयीन आदेशान्वये मंजूर करण्यात आलेली आहे. आता त्यांनी परिविक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केला असल्याने त्यानंतरची वेतनवाढ त्यांना अनुज्ञेय करण्यात यावी.

४. सदर कार्यालयीन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२१०१८१५१९५२५४०७ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(किरण शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

श्रीमती सुप्रिया गणपत जाधव, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
(ईमेलद्वारे)

प्रत,

१. सह सचिव/ उप सचिव, (आस्था- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ),
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
२. महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
३. महालेखापाल, (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर
४. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे
६. निवडनस्ती.